

KHASRA No. 2449-2618 Nr. IIDC, Birkoni Mahasamund (C.G.) Pin: 493445

May 11, 2023

To.

The Manager,

Listing Department

BSE Limited ("BSE")

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort,

Mumbai - 400 001

Scrip Code: 541974 ISIN: INE00VM01010 To.

The Manager,

Listing Department

National Stock Exchange of India Limited ("NSE")

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East),

Mumbai - 400051

Symbol: MANORAMA ISIN: INE00VM01010

Sub: Publication of Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2023 - Disclosure under Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper advertisement for the publication of Audited Financial Results of the Company for quarter and year ended March 31, 2023 in the following newspapers:

- 1. Financial Express English
- 2. Loksatta Marathi

The newspaper publication is also uploaded and available on our company's website at https://manoramagroup.co.in/investors-company-announcements#newspaper publications.

Please take the above on records.

Thanking-You,

For Manorama Industries Limited

Divya Jajoo Company Secretary & Compliance Officer Membership No.: A40584

Encl: As above.



Corporate Office:

F-6, Anupam Nagar, Raipur - 492007, Chhattisgar

Raipur - 492007, Chhattisgarh, INDIA E-mail: info@manoramagroup.co.in Tel.: +91-771-2283071, 2282579, 2282457 Telefax: +91-771-4056958

CIN: L15142MH2005PLC243687 GSTIN: 22AAECM3726C1Z1 FSSC 22000, ISO 9001, ISO 14001 & ISO 45001 Certified Company Manufacturing & Supplying different products certified for RSPO, Kosher, Halal (MUI), Fair Trade (FT), Fair for Life (FFL) A Government of India Recognized Star Export House MSME ZED GOLD Registered Office:
403, Midas, Sahar Plaza,
Andheri Kurla Road, Andheri East
Mumbai-400059, Maharashtra, INDIA
Tel. 022 22622299, 49743611, 022 67088148
www.manoramagroup.co.in
GST - 27AAECM3726C1ZR

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH AT CHANDIGARH

CP (CAA) NO. 13/CHD/HRY/2023 CONNECTED WITH CA(CAA) NO. 58/CHD/HRY/2022

IN THE MATTER OF: The Companies Act, 2013

IN THE MATTER OF: Sections 230 to 232 [and 234] of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromises, Arrangements and

IN THE MATTER OF:

Amalgamations) Rules, 2016.

Scheme of Amalgamation amongst PepsiCo India Holdings Private Limited and PepsiCo Panimex Inc and PepsiCo Investments Ltd and their respective shareholders.

AND

IN THE MATTER OF: PepsiCo India Holdings Private Limited, CIN

U15549HR1994PTC033754, a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956, having its Registered Office at 1st Floor Office-01, 5th and 6th Floor Tower-A, Intellion Edge, Southern Periphery Road, Gurgaon, Haryana - 122 001 (Income Tax PAN AAACP1272G, Assistant Commissioner of Income Tax, Circle 19(1), Room No. 221, CR, Building, ITO, New Delhi – 110002).

...Petitioner/Transferee Company

NOTICE OF PETITION

TAKE NOTICE that a Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013, for obtaining sanction of the National Company Law Tribunal, Bench at Chandigarh ("Tribunal") to a Scheme of Amalgamation amongst PepsiCo India Holdings Private Limited and PepsiCo Panimex Inc and PepsiCo Investments Ltd and their respective shareholders ("Scheme") was presented by the Petitioner/Transferee Company to the Tribunal and was listed for hearing on 31st March, 2023. The said Petition is now fixed for hearing on 15th June, 2023 before the Tribunal.

Any person desirous of supporting or opposing the said Petition, should send to the Petitioner/Transferee Companies' Advocate, notice of his/her intention, signed by him/her or his/her advocate, with his/her name and address so as to reach the Petitioner/ Transferee Companies' Advocate not later than two (2) days before the date fixed for hearing of the Petition.

Where he/she seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice.

A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 11th of May, 2023

[Atul V. Sood] Advocate Counsel for the Petitioner/Transferee Company 3273, Sector 15-D, Chandigarh-160001 Phone: 9815992288

FORM G ADDENDUM TO INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

14 FINANCIAL EXPRESS

DATED 10.04.2023 (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016 RELEVANT PARTICULARS 1. Name of the corporate debtor Vijaygroup Housing Private Limited

along with PAN/ CIN/ LLP No. CIN: U45400MH2009PTC197737 2. Address of the registered office Mumbai - 400020 3. URL of website http://www.vijaygroup.com/vijayestate/ (Not Updated) 4. Details of the place where the Vijay Estate, Village Vakas, Taluka, Karjat, majority of fixed assets are located. District Raigad. 5. The installed capacity of main products/ services of land with potential for development. 6. Quantity and value of main products/ services sold in last Phase 2 consisting of 24 buildings are at different stages of development. financial year Information not available Number of employees/ workmen 8. Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process

the Invitation for Eol.

10. Last date for receipt of expression May 30, 2023 (earlier May 10, 2023) of interest Date of issue of provisional list of June 09, 2023 (earlier May 20, 2023) prospective resolution applicants

13. Process email id to submit EOI eoi.cirp.vhpl@gmail.com . This is addendum issued to the invitation for expression of interest dated April 10, 2023, Accordingly, the timelines for submission of EOI and the dates for

and extension of the CIRP, thus above-mentioned dates are subject to the direction and confirmation of the adjudicating authority. 3. The Committee of Creditors of the Corporate Debtor resolved to replace the Interim

Resolution Professional Mr. Alok Murarka in the meeting held on 25th November 2022, in accordance with Section 22(3) of IBC, 2016. Accordingly, an application was filed, and Hon'ble NCLT, vide its order dated 15th March 2023 (Order uploaded on 24th March'23), replaced the Interim Resolution Professional (Deemed Resolution Professional) and appointed Insolvency Professional Mr. Prakash V. Kukreja ("RP") as the Resolution Professional.

. The Interim Resolution Professional ("IRP") / Resolution Professional ("RP") Committee of Creditors ("COC") shall have the discretion to change the criteria for the EOI at any point of time.

6. Detailed invitation for Expression of Interest (EOI) specifying criteria, eligibility norms under Section 29A of the Code etc., can also be requested through email eoi.cirp.vhpl@gmail.com

Prakash V. Kukreja

Registration Number: IBBI/IPA-001/IP-P02599/2021-2022/13990

Place: Mumbai

Shemaroo Entertainment Limited

(CIN: L67190MH2005PLC158288)

Off Andheri - Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400 059

Tel: +91 - 22 - 4031 9911 Fax: +91 - 22 - 28519970 E-mail: compliance.officer@shemaroo.com Websites: www.shemaroo.com / www.shemarooent.com

EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

	1		Stand	oonsondated				
		Quarter	ended	Year e	ended	Year ended		
	Particulars	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	
		Unaudited Refer Note c	Unaudited Refer Note c	Audited	Audited	Audited	Audited	
1.	Total Income from operations	15,850	9,008	53,824	36,989	56,003	38,326	
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	601	277	1,255	654	1,482	517	
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	601	277	1,255	654	1,482	517	
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	321	216	728	645	955	507	
5.	Total Comprehensive Income (after tax)	225	199	633	628	847	499	
6.	Equity Share Capital (Face Value Rs 10 each)	2,718	2,718	2,718	2,718	2,718	2,718	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of the previous year)	-	-	56,858	56,036	56,474	55,461	
8.	Earning Per Share of Rs 10 each (before and after extraordinary items)							
	Basic: Diluted:	1.18 1.18	0.79 0.79	2.68 2.68	2.37 2.37	3.45 3.45	1.94 1.94	

a. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 9, 2023.

b. The above is an extract of the detailed format of the Consolidated and Standalone Financial Results for the year ended March 31, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the websites of the Company, National Stock Exchange of India Limited

c. The figures for the quarter ended 31st March, 2023 and 31st March, 2022 are the balancing figures between year ended audited and the reviewed figures in respect of the year- to- date upto nine months of the relevant financial year.

By Order of the Board For Shemaroo Entertainment Limited

> Hiren U. Gada CEO (DIN:01108194)

(Rs in Lakhs)



Place : Mumbai

Date: 09.05.2023

financialexp.epap.in

Place : Mumbai

Date: May 10, 2023



(Amount in ₹ Lakhs)

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDING 31.03.2023

	\ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \	STANDALONE				CONSOLIDATED				
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.03.2023 (Audited)	Quarter Ended 31.03.2022 (Audited)	Current Year Ended 31.03.2023 (Audited)	Previous Year Ended 31.03.2022 (Audited)	Quarter Ended 31.03.2023 (Audited)	Quarter Ended 31.03.2022 (Audited)	Current Year Ended 31.03.2023 (Audited)	Previous Year Ended 31.03.2022 (Audited)	
1	Total income from Operations	1,45,221	1,35,512	5,90,665	5,08,625	1,45,242	1,35,547	5,90,721	5,08,663	
2	Net Profit/ (Loss) for the period (Before tax, exceptional and/ or extraordinary items)	25,356	13,738	73,298	83,402	27,364	15,882	80,302	90,445	
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or extraordinary items)	25,356	13,738	73,298	83,402	27,364	15,882	80,302	90,445	
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or extraordinary items)	35,983	12,674	80,012	79,011	37,991	14,818	87,016	86,054	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	35,821	12,708	80,984	80,458	36,807	19,121	94,352	93,629	
6	Equity Share Capital	46,580	46,580	46,580	46,580	46,580	46,580	46,580	46,580	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance of the previous year	5,90,564	5,11,117	5,90,564	5,11,117	6,43,653	5,50,838	6,43,653	5,50,838	
8	Earnings Per Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations) (In ₹).		<i>i</i> .	W			200	ii	80	
	Basic ;	7.72	2.72	17.18	16.96	8.16	3.18	18.68	18.47	
	Diluted :	7.72	2.72	17.18	16.96	8.16	3.18	18.68	18.47	
		D (500-5)	1 - 1 - 1 - 1	100000	.0.00	00	00	.0.00	- 10	

a. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites.(www.bseindia.com and www.nseindia.com) Company's website: www.shipindia.com

b. Standalone & Consolidated Financial results for the quarter and year ended 31st March, 2023 are in compliance with Indian Accounting Standards (Ind-AS).

c. The above audited financial results were reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 9th May.

The Board of Directors recommended a dividend of ₹ 0.44/- per equity share of face value of ₹ 10/- each. The outgo on this account will be approximately of ₹ 2049.52 lakhs, subject to the approval of members at the Annual General meeting.

For The Shipping Corporation of India Ltd

Chairman & Managing Director, DIN - 08966904

WWW.FINANCIALEXPRESS.COM

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

EUROLIFE HEALTHCARE PRIVATE LIMITED

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF **EUROLIFE HEALTHCARE PRIVATE LIMITED** RELEVANT PARTICULARS

Authority under which corporate debtor is incorporated / resistered U51900MH1987PTC043106 Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor PLOT 21, FLAT 105, SECTOR - 16 KOPAR KAIRANE Address of the registered office and principal office (if any) of corporate NAVI MUMBAI Thane Maharashtra - 400709 debtor 09/05/2023 (NCLT order received on 10/05/2023) Insolvency commencement date in respect of corporate debtor Estimated date of closure of insolvency November 05, 2023 resolution process IBBI/IPA-001/IP-P00212 /2017-18/10412 Name and registration number of the AFA Validity-15/12/2023 insolvency professional acting as interim resolution professional 401, Darshan CHS Ltd., Raghunath Dadaji Street, Fort, Address and e-mail of the interim resolution professional, as registered Mumbai 400001 with the Board rajeev@integroip.com 401, Darshan CHS Ltd., Raghunath Dadaii Street, Fort. Address and e-mail to be used for

Mumbai 400001

May 24, 2023

Not Applicable

Name the class(es) NIL

Email. elhcpl.cirp@gmail.com

(a) https://ibbi.gov.in/en/home/downloads [4] (a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at: Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of EUROLIFE HEALTHCARE PRIVATE LIMITED on 09/05/2023. (Order made available on the website

The creditors of EUROLIFE HEALTHCARE PRIVATE LIMITED, are hereby called upon to submit their claims with proof on or before May 24, 2023 to the interim resolution

professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic

A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorised representative of the class [specify class] in Form CA. Not Applicable.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Date : 10/05/2023 Place: Mumbai

Name of corporate debtor

correspondence with the interim

Last date for submission of claims

Classes of creditors, if any under

Names of Insolvency Professionals

Representative of creditors in a class

identified to act as Authorised

(Three names for each class)

clause (b) of sub-section (6A) of section

21, ascertained by the interim resolution

resolution professional

professional

Date of incorporation of corporate debtor | 09 04 1987

Rajeev Mannadiar Interim Resolution Professional in the matter of EUROLIFE HEALTHCARE PRIVATE LIMITED. IBBI/IPA-001/IP-P00212/2017-2018/10412 AFA Validity-15/12/2023

MANORAMA®

BIRLA CORPORATION LIMITED CIN: L01132WB1919PLC003334

Registered Office: Birla Building, 9/1, R.N. Mukherjee Road, Kolkata - 700 001 Phone: 033 6616 6729 / 6737, Fax: 033 2248 7988 / 2872

E-mail: investorsgrievance@birlacorp.com, Website: www.birlacorporation.com SUB: NOTICE REGARDING TRANSFER OF ORDINARY SHARES TO **INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)**

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (IEPF Rules), as amended from time to time, the Dividend declared for the financial year 2015-16 which remained unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF on or after 12th August, 2023. The corresponding shares on which dividend has not been paid or claimed for seven consecutive years will also be transferred by the Company to the Demat Account of IEPF Authority. The Company has sent individual Notice dated 8th May, 2023 to the concerned

shareholders at their registered address. The details of the shareholders whose shares are due for transfer to the Demat Account of IEPF Authority, have also been uploaded on the Company's website at www.birlacorporation.com. The concerned shareholders, holding shares in physical form and whose

shares are liable to be transferred to Demat Account of the IEPF Authority,

may note that the Company would be issuing new share certificates in lieu of the original share certificates held by them and upon issue of such new share certificates, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the share certificates into Demat form and transfer in favour of IEPF. The original share certificates which stand registered in the names of original shareholders will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case shares are held in Demai Form and are liable to be transferred to Demat Account of the IEPF Authority, the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares to the Demat Account of IEPF Authority. The concerned shareholders are requested to claim their unclaimed/unpaid

dividend amounts on or before 14th July, 2023. In case the dividends are not claimed by the concerned shareholders latest by 14th July, 2023, the Company with a view to comply with the provisions of the IEPF Rules will proceed to transfer the shares to the Demat Account of the IEPF Authority without any further communication to the concerned shareholders.

As per SEBI Circular dated 16th March, 2023, outstanding payments will be credited directly to the bank account of the shareholders holding shares in physical form if the folio is KYC Compliant.

The shareholders may note that in terms of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the IEPF Rules, in the event of transfer of shares and unclaimed dividends to IEPF, concerned shareholders are entitled to claim the same by making a request to the Company or MCS Share Transfer Agent Limited (RTA) for issuance of "Entitlement Letter" and thereafter on obtaining the same file an online application in Form No. IEPF-5 available on the website at www.iepf.gov.in alongwith the "Entitlement Letter" and other requisite documents for claiming such transferred shares and unpaid dividend from the IEPF Authority. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amounts and the shares transferred in favour of the IEPF Authority pursuant to the said Rules.

In case of any claims or queries, please contact the RTA of the Company at 383. Lake Gardens, 1st Floor, Kolkata - 700 045 Tel No.: (033) 4072 4051 to 4052, Fax No: (033) 4072 4050, Email Id: mcssta@rediffmail.com or the Company's share department at 9/1. R N Mukherjee Road, Kolkata - 700001, Tel No.: (033) 6616 6729/6737, Email Id:investorsgrievance@birlacorp.com

For BIRLA CORPORATION LIMITED

MANOJ KUMAR MEHTA

Dated: 10th May, 2023

Place: Kolkata

Company Secretary & Legal Head

MANORAMA INDUSTRIES LIMITED CIN: L15142MH2005PLC243687

Registered office: Office No. 403, 4th Floor, Midas, Sahar Plaza, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai-400059

Email:cs@manoramagroup.co.in, Website:www.manoramagroup.co.in Tel.No.:022-22622299 EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2023 Quarter Ended Year Ended

		additor Elifood			1 5 5 1	
SI	Particulars	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
No		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Revenue from Operations	10,174.29	9,537.51	7,764.34	35,080.23	27,911.89
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,413.75	1,096.37	949.64	4,306.01	3,351.40
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,413.75	1,096.37	949.64	4,306.01	3,351.40
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	999,71	716.44	682.44	2,977.55	2,414.50
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5.37	-0.15	-7.14	4.92	-0.60
6	Equity Share Capital	1,191.98	1,191.98	1,191.98	1,191.98	1,191.98
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year					25,633.64
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) Basic : Diluted :	8.39 8.38	6.01 6.01	5.87 5.87	530000000	20.76 20.76

The above is an extract of the detailed format of audited standalone financial results for the Quarter and Year Ended on March 31, 2023 filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015.

The Full format of the audited Financial Results for the quarter and year ended on March 31, 2023 is available on the website of National Stock Exchange of India i.e. www.nseindia.com and BSE i.e. www.bseindia.com and on the website of the company i.e. www.manoramagroup.co.in

For Manorama Industries Limited

Place: Raipur Date: 09.05.2023

Sd/ Gautam Kumar Pal Managing Director DIN: 07645652

PIOMBINO STEEL LIMITED

Registered Office: 6th Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kolivery Village, MMRDA Area, Kalina, Santacruz East, Mumbai 400098 CIN: U27320MH2018PLC374653

STATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

-						in crores
SI.			Quarter End	Year Ended	Year Ended	
No.	Particulars	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.202
383	: VANATSSECTION =	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	30.98	10	560.36	45.46	560.36
2	Net Profit / (Loss) for the period/ year (before Tax, Exceptional					
	and/or Extraordinary items)	51.38	58.08	57.93	224.70	70.86
3	Net Profit / (Loss) for the period/ year before tax (after Exceptional	G0659	134,733,749	201011201	7872500-00	
	and/or Extraordinary items)	51.38	58.08	57.93	224.70	70.86
4	Net Profit / (Loss) for the period/ year after tax (after Exceptional	20000000000	2 - 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2	000+0000000 00000000000	24/2007/2007	
	and/or Extraordinary items)	38.35	43.46	36.36	168.04	85.38
5	Total Comprehensive Income/ (Loss) for the period/ year (after tax)					
100	and other comprehensive income (after tax)	38.35	43.46	36.36	168.04	85.38
6	Paid up Equity Share Capital	6,092.92	6,092.92	6,092.92	6,092.92	6,092.92
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	261.05	222.70	93.00	261.05	93.00
8	Securities Premium Account	NA	NA	NA	NA	NA
9	Net worth	6,353.96	6,315.62	6,185.92	6,353.96	6,185.92
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	2,500.00	2,500.00	2,500.00	2,500.00	2,500.00
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA	NA	NA
12	Debt Equity Ratio	0.41	0.40	0.41	0.41	0.41
13	Earnings per share (of Rs. 10 each)					
	Basic (Rs.)	0.06	0.07	0.09	0.28	0.21
	Diluted (Rs.)	0.06	0.07	0.03	0.28	0.08
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA
15	Debenture Redemption Reserve	246.58	NA	NA	246.58	NA
16	Debt Service Coverage Ratio	0.05	1.75	1.84	0.19	1.16
17	Interest Service Coverage Ratio	1.64	1.75	1.84	1.72	1.16

SI.		Year	Ended	
No.	Particulars	31.03.2023	31.03.2022	
		Audited	Audited	
1	Total Income from Operations	20,122.61	21,969.38	
2	Net Profit / (Loss) for the period/ year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(185.25)	4,004.61	
3	Net Profit / (Loss) for the period/ year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	75.44	4,004.61	
4	Net Profit / (Loss) for the period/ year after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	18.79	4,019.13	
5	Total Comprehensive Income/ (Loss) for the period/ year (after tax) and other comprehensive income			
	(after tax)	16.00	4,027.98	
6	Paid up Equity Share Capital	6,092.92	6,092.92	
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	4,927.69	4,859.81	
8	Securities Premium Account	NA	NA	
9	Net worth	11,034.60	10,966.72	
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	2,500.00	2,500.00	
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	
12	Debt Equity Ratio	0.67	0.65	
13	Earnings per share (of Rs. 10 each)	5740353		
222	Basic (Rs.)	0.03	9.94	
	Diluted (Rs.)	0.03	0.27	
14	Capital Redemption Reserve	NA	NA	
15	Debenture Redemption Reserve	246.58	NA.	
16	Debt Service Coverage Ratio	0.73	5.52	
17	Interest Service Coverage Ratio	2.95	5.52	

STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2023

i) The above is an extract of the detailed format of quarter and annual financial results filed with the Stock Exchanges, BSE Limited, under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI LODR Regulations) The detailed information on the quarter and annual financial results including details required under the Regulation 52 (4) of SEBI LODR Regulations is available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com and of the Company at

Date: May 10, 2023

Place: Jharsuguda

https://www.isw.in/groups/piombino-steel-limited. (ii) Debt-Equity Ratio = Total borrowings/ Total equity. (iii) Debt Service Coverage Ratio = Profit/(loss) before tax, finance cost and exceptional items/ (finance costs+Long term borrowings

scheduled principal repayments during the period). (iv) Interest Service Coverage Ratio = Profit before tax, finance cost and exceptional items/finance cost.

For Piombino Steel Limited

Anil Kumar Singh Director DIN: 02059903

205, Marine Chambers, 43, New Marine Lines, Real Estate Project with approximately 83 acres

Total 83 acres of land, Currently Phase 1 and Write to eoi.cirp.vhpl@gmail.com to obtain such

are available at: The eligibility criteria are mentioned in the 9. Eligibility for resolution applicants detailed invitation for Expression of Interest to submit Resolution Plan(s) ("Invitation"). Write to eoi.cirp.vhpl@gmail.com to obtain

under section 25(2)(h) of the Code is available at:

12. Last date for submission of June 14, 2023 (earlier May 25, 2023)

objections to provisional list

corresponding events have been extended. 2. An application has been filed with the Hon'ble NCLT for the exclusion of the period

5. The IRP/RP/COC reserves the right to cancel or modify the process / application

without assigning any reason and without any liability whatsoever.

Resolution Professional

Date: May 11, 2023

Registered Office: Shemaroo House, Plot No. 18, Marol Co-Op. Industrial Estate,

-	WI NO.						
				lalone			lidated
		Quarter	ended	Year	ended	Year	ended
	Particulars	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
		Unaudited Refer Note c	Unaudited Refer Note c	Audited	Audited	Audited	Audited
1.	Total Income from operations	15,850	9,008	53,824	36,989	56,003	38,326
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/						
	or Extraordinary items)	601	277	1,255	654	1,482	517
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/	601	277	1 255	654	1,482	517
	or Extraordinary items)	601	211	1,255	654	1,482	317
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/	321	216	728	645	955	507
	or Extraordinary items)				0.0		
5.	Total Comprehensive Income (after tax)	225	199	633	628	847	499
6.	Equity Share Capital (Face Value Rs 10 each)	2,718	2,718	2,718	2,718	2,718	2,718
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the		7	50.050	20.000		FF 404
	Balance Sheet of the previous year)	-	- *	56,858	56,036	56,474	55,461
8.	Earning Per Share of Rs 10 each (before and after						
	extraordinary items)						
	Basic:	1.18	0.79	2.68	2.37	3.45	1.94
	Diluted:	1.18	0.79	2.68	2.37	3.45	1.94

and BSE Limited at www.shemarooent.com, www.nseindia.com and www.bseindia.com, respectively.

The Shipping Corporation Of India Ltd. (A Government of India Enterprise) Shipping House, 245, Madam Cama Road, Nariman Point, Mumbai - 400021, India. Tel: 22772576 • Website: www.shipindia.com • Twitter: @shippingcorp • CIN No.: L63030MH1950G0I008033

Capt. B. K. Tyagi

TRANSPORTING GOODS. TRANSFORMING LIVES.

(रक्कम लाखांत

उपचार सुरू असताना रुग्णाकडून डॉक्टरची हत्या

कोल्लम/तिरुवनंतपुरम केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील कोट्टारक्करा भागातील तालुका रुग्णालयात बुधवारी एका २३ महिला डॉक्टरची चाकूहल्ला करून हत्या करण्यात आली. ती डॉक्टर ज्या जखमी रुग्णावर उपचार करत होती त्यानेच तिच्यावर हल्ला केला निलंबित शिक्षकास कौटुंबिक जखमी झाल्यामुळे उपचारासाठी दवाखान्यात आणले होते. त्यानेच हा हल्ला केला. या

घटनेवरून वैद्यकीय संघटना

विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर

धरले आहे. कोट्टारक्करा येथील पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, संदीप या व्यक्तीने हा हल्ला केला. एका वादात त्याच्या पायावर जखम झाली असताना डॉक्टर वंदना दास त्यावर मलमपट्टी करत होत्या. त्या वेळी संदीपचे मानसिक संतुलन बिघडले. त्यानंतर त्याने अचानक उपस्थितांवर कात्री आणि शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या चिमट्याने हल्ला केला.मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी डॉक्टरांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.

ई-लिलाव विक्री सूचना

तीन राज्यांचा समलिंगी विवाहाला मान्यतेस विरोध

केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

पीटीआय, नवी दिल्ली

राजस्थान, आंध्र प्रदेश आणि आसाम या तीन राज्यांचा समलिंगी विवाहाला विरोध असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. समलिंगी विवाहाच्या मुद्द्यावर आपल्याकडे सात राज्यांचा प्रतिसाद आला असून त्यापैकी या तीन राज्यांनी त्याला विरोध केल्याची माहिती केंद्राने दिली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. संजय किशन कौल, न्या. एस आर भट, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी एस नरसिंह यांच्या घटनापीठासमोर यावरील सुनावणी सुरू आहे.

महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनी केंद्र सरकारची बाजू मांडताना सांगितले की, मणिपुर, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि सिक्कीम या राज्यांनी या मुद्यावर गहन आणि सविस्तर चर्चा आवश्यक असून तातडीने उत्तर सादर करता येणार नाही असे

परिशिष्ट IV-A

नियम 8(6) ची तरतूद पहा

स्थावर मालमतेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्यरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002

च्या नियम 8(6) आणि नियम 9(1) च्या तरतुदीअन्यये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता

सर्वसामान्य जनतेस व विशेषत: कर्जदार आणि जामिनदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की

इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लि. [CIN: L65922DL2005PLC136029] ('सुरक्षित धनको'

कडे तारण असलेली खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जिचा वास्तविक ताबा सुरक्षित

धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे, तिची विक्री 'जसे आहे जेथे आहे', 'जसे आहे जे

आहे' आणि 'जसे जेथे आहे' या तत्त्वावर 30.05.2023 रोजी दुपारी 02.00 ते दुपारी 04.00

या वेळेत रु. 29,26,723/- (रुपये एकोणतीस लाख सव्वीस हजार सातशे तेवीस फक्त) च्या

वसुलीसाठी केली जाणार आहे जे कर्ज खाते क. HHLKAL00296455 अंतर्गत अदत्त मुद्दल

थकबाकी (वाढीव विलंब शुल्क समाविष्ट) आणि 04.05.2023 पर्यंतचे व्याज, कर्ज करार आणि

अन्य कर्ज दस्तऐवज यांच्या अटींनुसार 05.05.2023 पासूनच्या लागू पुढील य्याजासह

याचबरोबर न्यायालयीन खर्च व अन्य अधिभार यांसाठी **राजेश अनंत देवरुखकर** आणि **देवरुखकर**

या स्थावर मालमत्तेचे आरक्षित **मूल्य रु. 16,00,000 / - (रुपये सोळा लाख फक्त)** असेल आणि

इसारा रक्कम ठेव ('ईएमडी') रु. 1,60,000/- (रुपये एक लाख साठ हजार फक्त) असेल, जे

अचल संपत्ति का वर्णन

मतुलसी आस्थाफनावाच्या योजनेच्या विंग डी, टाईप – ए मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्र.

401 मापित कार्पेट एरिया 39.29 चौरस मीटर, जी गाव खरवई येथे स्थित जमिनीच्या ह्या सर्व

तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये आणि जी

विक्रीच्या सविस्तर अटी व नियमांसाठी कृपया सुरक्षित धनकोच्या <u>www.indiabullshomeloans.com</u>

फॉर्म जी

स्वारस्याच्या अभिव्यक्तीच्या निमंत्रणाकरिता पूरकपत्र दिनांकित: १०.०४.२०२३

(नादारी व दिवाळखोरीच्या विनियम ३६ए(१) अंतर्गत)

(कॉर्पोरेट व्यक्तींकरिता नादारी ठराव प्रक्रिया) विनियम, २०१६)

संबंधित तपशील

४. स्थळाचा तपशील, जेथे निश्चित मत्ता विजय इस्टेट, व्हिलेज वकास, तालुका कर्जत, जिल्हा रायगड

६. मागील वित्तीय वर्षात विकलेल्या प्रमख एकण ८३ एकर्स जमीन, सद्य फेज १ व फेज २ समाविष्ट

माहिती उपलब्ध नाही

विजयग्रुप हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड

एकर्ससह रिअल इस्टेट प्रोजेक्ट

eoi.cirp.vhpl@gmail.com

eoi.cirp.vhpl@gmail.com

eoi.cirp.vhpl@gmail.com

स्वारस्याच्या अभिव्यक्तीच्या स्वीकृतीची ३० मे २०२३ (अलीकडील १० मे २०२३)

१. हे पुरकपत्र दिनांकित १० एप्रिल, २०२३ स्वारस्याच्या अभिव्यक्तीच्या निमंत्रणाकरिता निर्गमित करण्यार

आले आहे. तद्नुसार, 'ईओआय'च्या सादरीकरणाकरिता वेळमर्यादा आणि संबंधित घटनांकरिता तारख

कालावधीचे अपवर्जन व सीआयआरपीचा विस्तार याकरिता माननीय 'एनसीएलटी'कडे अर्ज करण्यात

आला आहे. अशाप्रकारे, वर नमूद केलेल्या तारखा अभिनिर्णयकारी अधिकारींच्या निदेश

कॉर्पोरेट कर्जदार धनकोंच्या समितीने आयबीसी, २०१६ च्या सेक्शन २२(३)च्या अनुसार, २५ नोव्हेंबर

२०२२ रोजी घेण्यात आलेल्या सभेत इंटरिम रिझोल्यूशन प्रोफेशनल श्री. अलोक मुरारका यांना बदलण्याच

निर्णय घेतला आहे. तद्नुसार, अर्ज दाखल केला होता आणि माननीय 'एनसीएलटी'ने तिच्या दिनांकित

१५ मार्च २०२३ (आदेश २४ मार्च २०२३ रोजी अपलोड करण्यात आला होता) आदेशाद्वारा इंटरिम

रिझोल्यूशन प्रोफेशनल (मानीव रिझोल्यूशन प्रोफेशनल) पुनर्स्थित केले आहे आणि रिझोल्यूशन प्रोफेशनल

इंटरिम रिझोल्यूशन प्रोफेशनल ('आयआरपी')/ रिझोल्यूशन प्रोफेशनल ('आरपी')/ कमिटी ऑफ

क्रेडिटर्सना ('सीओसी') कोणत्याही वेळेत 'ईओआय'च्या कसोट्यांमध्ये बदल करण्याचा स्वेच्छाधिकार

'आयआरपी' / 'आरपी' / 'सीओसी' कोणतेही कारण न देता आणि जे काही असेल त्या कोणत्याही

दायित्वाशिवाय प्रक्रिया/अर्ज रद्द करण्याचा किंवा त्यात फेरबदल करण्याचा हक्क राखुन ठेवीत आहेत.

संहिता इ.च्या सेक्शन २९ए अंतर्गत कसोट्या, पात्रता नियम निर्दिष्ट स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरित

('ईओआय') सविस्तर माहितीकरिता eoi.cirp.vhpl@gmail.com यावर मेलद्वारासुद्धा विनंती करता

सीआयएन: यू४५४००एमएच२००९पीटीसी१९७७३७

२०५, मरिन चेंबर्स, ४३, न्यू मरिन लाइन्स, मुंबई-

http://www.vijaygroup.com/vijayestate/ (अपलोड

विकासाकरिता क्षमता असलेल्या जिमनीच्या अदमासे ८३

पात्रता कसोट्या ठराव नियोजने (''निमंत्रण'') साद

करण्याबाबत स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता सविस्त

''ईओआय''करिता निमंत्रण प्राप्त करण्याकरिता यावर लिहा

निमंत्रणामध्ये नमूद करण्यात आल्या

०९ जुन २०२३ (अलीकडील २० मे २०२३)

२३ जून २०२३ (अलीकडील २५ मे २०२३)

प्राप्त करण्याकरिता

२४ बिल्डिंग्ज विकासाच्या विविध स्तरात आहेत

वेबसाईटवर दिलेली लिंक पहायी ; बोलीसाठी <u>www.auctionfocus.in</u> वर लॉग ऑन करावे.

एरिया (चौरस मीटर)

अधिकृत अधिकारी

इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लि.

2020

2020

6430

10470

हिस्सा क्र.

4/ए

4/बी

4/सी

एकुण->

दक्षिण: सर्व्हें क्र. 44, हिस्सा क्र. ए व बी आणि सर्व्हें क्र. 4, हिस्सा क्र. 1

रवाती राजेश यांजकडून सुरक्षित धनकोला देय आहेत.

आरक्षित मूल्याच्या 10% आहे.

एकत्रितरित्या खालीलप्रमाणे परिबद्ध आहे:

त्यातील वहिवाटीचे सर्व हक्क व लाभांसह एकत्रितपणे.

उत्तर: सर्व्हें क्र. 45, हिस्सा क्र. 5 व 3

खंडांवर निर्मित आहे

सर्व्हें क्र.

45

45

पूर्व: रेल्वे ट्रॅक

पश्चिम: एमआयडीसी

दिनांक: 08.05.2023

१. कॉपोरिट ऋणकोचे नाव-

२. नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता

५. मुख्य उत्पादने/सेवांची प्रतिष्ठापित

७. कर्मचारी/मजुरांची संख्या

उत्पादने/सर्व्हिसेसचे परिमाण व मृल्य

दोन वर्षामागील उपलब्ध वित्तीय

तद्नंतरच्या घटनांकरिता संबंधित

संहितेच्या कलम २५(२)(एच)

तारखा येथे उपलब्ध आहेत :

येथे उपलब्ध आहे :

शेवटची तारीख

आयडी प्रक्रिया

श्री. प्रकाश व्ही. कुकरेजा

तारीख: ११ मे २०२३

रिझोल्युशन प्रोफेशनल

स्थळ : मुंबई

११. भावी ठराव अर्जदारांच्या तरतुदीय सूचीच्या निर्गमनाची तारीख

सादरीकरणाकरिता शेवटची तारीख

निश्चितिकरणाच्या विषयाधीन आहेत.

म्हणून श्री. प्रकाश व्ही. कुकरेजा यांची नेमणूक केली आहे.

नोंदणी क्र.: आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०२५९९/२०२१-२०२२/१३९९०

१३. ईओआय सादर करण्याकरिता ईमेल

१२. तरतुदीय सूचीच्या आक्षेपांच्या

तपशील, धनकोंची सूची, प्रक्रियेच्या

अंतर्गत ठराव अर्जदारांकरिता पात्रता

३. वेबसाइटचे यूआरएल

| पॅन/सीआयएन/एलएलपी नं.सह

स्थळ: ठाणे

संघाशी संबंधित संस्थेचा विरोध

समलिंगी विवाहाला कायद्याचे संरक्षण मिळाल्यास भारताच्या सांस्कृतिक मुळांना हादरा बसेल असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित 'संवर्धिनी न्यास' या संघटनेने सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून केला. समलिंगी विवाह कायदेशीर केल्यास हिंदू विवाह कायद्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जाईल अशी भीती या संघटनेने व्यक्त केली आहे. इतर धर्म आणि पाश्चात्त्य देशांमधील उदारमतवादी विचारांचा भारतावर प्रभाव वाढत असून त्यामूळे हिंदू धर्माच्या स्वरूपावर परिणाम होत आहे अशी चिंता संवर्धिनी न्यासाने पत्रात व्यक्त केली आहे. न्यासाच्या कायदेशीर सल्लागार श्वेता शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रबंधकांना उद्देशून हे पत्र लिहिले आहे.



कळवले आहे. सुनावणीदरम्यान भारतीय कायद्यांनुसार एकट्या व्यक्तीला मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले. आदर्श कुटुंबामध्ये स्वतःची जैविक मुले असतात, पण यापेक्षा वेगळी परिस्थिती असू शकते हे कायद्याला मान्य आहे असे न्यायालयाने नमूद केले. लिंग ही

संकल्पना अस्पष्ट असू शकते पण आई व मातृत्व ही संकल्पना अस्पष्ट नाही असा युक्तिवाद राष्ट्रीय बाल आयोगाने संरक्षण (एनसीपीसीआर) केला. त्यावर न्यायालयाने आपले मत मांडले. आपले सर्व कायदे भिन्नलिंगी दाम्पत्याच्या मुलांचे हितसंबंध आणि कल्याण यांचे संरक्षण करतात. भिन्नलिंगी जोडप्यांची मुले आणि समलिंगी जोडप्यांची मुले यांच्यामध्ये भेद करण्याची सरकारची भूमिका रास्त आहे असा दावा अतिरिक्त महान्यायअभिकर्ता ऐश्वर्या भाटी यांनी केला.

परिशिष्ट IV-A नियम 8(6) ची तरतृद पहा

स्थावर मालमतेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 8(6) आणि नियम 9(1) च्या तरतुदीअन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

सर्वसामान्य जनतेस व विशेषतः कर्जदार आणि जामिनदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लि. [CIN: L65922DL2005PLC136029] ('सुरक्षित धनको' कडे तारण असलेली खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जिचा वास्तविक ताबा स्रक्षित धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे, तिची विक्री 'जसे आहे जेथे आहे', 'जसे आहे जे आहे' आणि 'जसे जेथे आहे' या तत्त्वावर 30.05.2023 रोजी दुपारी 02.00 ते दुपारी 04.00 या वेळेत **रु. 40, 17,600 / - (रुपये चाळीस लाख सतरा हजार सहाशे फक्त)** च्या वसुलीसाठी केली जाणार आहे जे कर्ज खाते क्र. HHLTHN00247550 अंतर्गत अदत्त मुद्दल, थकबाकी (वाढीव विलंब शुल्क समाविष्ट) आणि 04.05.2023 पर्यंतचे व्याज, कर्ज करार आणि अन्य कर्ज दस्तऐवज यांच्या अटींनुसार 05.05.2023 पासूनच्या लागू पुढील व्याजासह, याचबरोबर न्यायालयीन खर्च व अन्य अधिभार यांसाठी गार्गी मित्रा आणि सुमित मित्रा यांजकडून सुरक्षित धनकोला देय आहेत.

या स्थावर मालमतेचे आरक्षित मूल्य रू. 22,00,000/- (रूपये बावीस लाख फक्त) असेल आणि इसारा रक्कम ठेव (ईएमडी) रु. 2,20,000/- (रुपये दोन लाख वीस हजार फक्त) असेल, जे आरक्षित मूल्याच्या 10% आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

'मोहन विलोज' नावाच्या बांधकाम योजनेतील 'चेरी' इमारतीतील सी विंगमध्ये दहाव्या मजल्यावरील फ्लॅट क्र. 1005 मापित कार्पेट एरिया 47.07 चौरस मीटर (ओपन टेरेस/ सीट आउट्स, फ्लॉवर बेड्स, बाल्कनीज आणि कपाट जर काही असल्यास) जी भोसलेनगर, शिरगाव, बदलापूर पूर्व, ठाणे–400607, महाराष्ट्र येथील सर्व्हे क्र. #66, 67 / 1–A, 67 / 1-B येथे स्थित आहे.

विक्रीच्या सविस्तर अटी व नियमांसाठी कृपया सुरक्षित धनकोच्या <u>www.indiabullshomeloans.com</u> वेबसाईटवर दिलेली लिंक पहावी ; बोलीसाठी www.auctionfocus.in वर लॉग ऑन करावे.

तारीख: 08.05.2023

स्थळ: ठाणे

प्राधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लि.

एन्टरटेन्मेन्ट नेटवर्क (इन्डिया) लिमिटेड CIN:L92140MH1999PLC120516

नोंदणीकृत कार्यालय: ए-विंग, ४था मजला, मातुल्या सेन्टर, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (प् मुंबई - ४०० ०१३. इन्डिया. दुरध्वनी क्र. ०२२ ६६६२०६००. E-mail: mehul.shah@timesgroup.com; Website: www.enil.co.in समभागधारकांना नोटीस

समन्यायी समभागांचे गुंतवणूक शिक्षण व संरक्षण निधीमध्ये हस्तांतरण समभागधारकांना येथे कळविण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ ची १२४, १२५ ही कलमे आणि अन्य लागू तरतुदी, गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखापालन, लेखापरीक्षण, हस्तांतर परतावा) नियम २०१६ (आयईपीएफ नियमावली) आणि वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेले अन्य लागू नियम (कायदा) ह्यांनुसार, सात वर्षांच्या काळात दावा न करण्यात आलेला/प्रदान न करण्या आलेला/रोखीत रुपांतर न केला गेलेला लाभांश आणि ज्यांचा लाभांश सलग सात वर्षे किंवा त्याहून अधिव काळात दावा न कलेल्या किंवा न भरलेल्या स्थितीत आहे, अशा कंपनीच्या समन्यायी शेअर्सचे हस्तांतर कंपनीद्वारे, केंद्र सरकारने स्थापित केलेल्या गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये केले जाणे आवश्यक आहे.

३ ऑगस्ट, २०१६ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) ३१ मार्च, २०१६ रोजी समाप्त ला आर्थिक वर्षासाठी जाहीर करण्यात आलेला, दावा न करण्यात आलेला/प्रदान न करण्यात आलेल लाभांश सध्या कंपनीकडे पडून आहे आणि तो कायद्यानुसार तो ५ सप्टेंबर, २०२३ रोजी हस्तांतरासाठी देय आहे. संबंधित समभागधारकांना येथे अशी विनंती करण्यात येते की, त्यांनी ३१ मार्च, २०१६ रोजी समाप्त आर्थिक वर्षातील आणि त्यापुढील काळातील अशा लाभांशावरील दावा, न वटवलेल्या लाभांश अधिपत्रसाह किंवा पत्र–सह–भरपाई स्वरुपात, सोमवार, ४ सप्टेंबर २०२३ ह्या तारखेला किंवा त्यापूर्वी केफिन टेक्नोलॉजीज लिमिटेडकडे (पूर्वीचे नाव केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड) पुन्हा जार्र करवून घेण्यासाठी, सादर करावे. हा दावा प्रबंधक आणि समभाग हस्तांतर एजंट (आरटीए) (केफिनटेक युनिट: एंटरटेन्मेंट नेटवर्क (इंडिया) लिमिटेड, सेलेनिअम टॉवर बी, भुखंड ३१-३२, गाचीबोवळी फायनान्शिअल डिस्ट्रक्ट, नानाक्रामगुदा, हैद्राबाद – ५०००३२, भारत ह्या पत्त्यावर सादर करावा. (फोन: ०४०-६७१६२२२२; टोल फ्री क्रमांक.: १८००-३०९-४००१- ईमेल: einward.ris@kfintech.con वेबसाईट: www.kfintech.com समभागधारकाचे नाव, त्याचा फोलिओ क्रमांक/क्लाएंट क्रमांक/डीप आयडी आणि न दिल्या गेलेल्या/दावा न केल्या गेलेल्या आणि/किंवा आयईपीएफकडे हस्तांतरासाठी देय अशा पडून राहिलेल्या लाभांशाची रक्कम हे सर्व तपशील कंपनीच्या वेबसाइटवर (संकेतस्थळ) www.enil.co.in तसेच https://www.enil.co.in/unclaimed-dividend.php या लिंकवर उपलब् आहे. कंपनीने संबंधित आर्थिक वर्षांसाठी जाहीर केलेल्या दावा न केलेल्या/न दिल्या गेलेल्या **लाभांश** रकमेचे तपशीलही येथे उपलब्ध आहेत. सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३ हया तारखेला किंवा त्यापूर्वी कोणतीही वैध दावा प्राप्त झाला नाही, तर कंपनी, समभागधारकांना यापूढे कोणतीही नोटीस न देता, लाभांश आणि पड्न राहिलेले समभाग, आयईपीएफ नियमांनुसार, आयईपीएफ खात्यात हस्तांतरित करेल आणि हया हस्तांतर करण्यात आलेल्या दावा न केलेल्या लाभांशाचे आणि समन्यायी समभांगाचे कोणतेही दायित्व कंपनीवर राहणार नाही. आयइपीएफला समन्यायी समभाग हस्तांतरित करण्याचा मार्गः

समभाग प्रत्यक्ष स्वरुपात असतील तर: नवीन समभाग प्रमाणपत्र (प्रमाणपत्रे) जारी करण्यात येतील आणि कॉर्पेरिट कार्यवाहीद्वारे किंवा आवश्यक औपचारिकतांची पूर्तता करुन, आयईपीएफला हस्तांतरित करण्यात येतील. म्हणून तुमच्या नावावर नोंदवली गेलेली मूळ समभाग प्रमाणपत्रे रद्द ठरतील आणि त्यावर कोणत्याही वाटाघाटी होणार नाहीत.

समभाग अप्रत्यक्ष (डिमॅट) स्वरुपात असतील तर: तूमच्या डीमॅट खात्यात पडून असलेले समभाग आयईपीएफकडे हस्तांतरित करण्याची सूचना कंपनी ठेवीदाराला (डिपॉझिटरी) कॉर्पोरेट कार्यवाहीद्वारे

एकदा हे समभाग कंपनीद्वारे आयईपीएफला हस्तांतरित करण्यात आल्यावर, संबंधित समभागाधारकांना www.iepf.gov.in वर उपलब्ध आयईपीएफ नियमावलीखाली, अशा समभागंसाठी केवळ आयईपीएफ प्राधिकरणाकडे, दावा करता येईल. आयईपीएफ नियमावलीनुसार, वरिल समभागांसंदर्भातील, त्यानंत उत्पन्न होणारे सर्व कॉर्पोरेट लाभ, आयईपीएफ डीमॅट खात्यात/ बँक खात्यात, जमा केली जातील, हयार्च नोंद घ्यावी.

कंपनीने सर्व संबंधित समभागधारकांना ईमेल संवादाद्वारे तसेच कंपनी/आरअँडटीएकडे उपलब्ध असलेल्य त्यांच्या नवीनतम पत्त्यांवर पत्र पाठवून, दावा न केलेल्या लाभांशासाठी दावा करण्याची सूचना दिली आहे आणि ही जाहिरात म्हणजे सर्व संबंधित समभागधारकांना ह्यासंदर्भात दिलेली अंतिम सूचना समजल जाईल, ह्याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.

वरील मजकुरासंदर्भातील कोणत्याही माहितीसाठी/स्पष्टीकरणासाठी/चौकशासाठी, समभागधारकांन आरटीए यांना einward.ris@kfintech.com आणि mehul.shah@timesgroup.com या ईमेल पत्त्यांवर संपर्क करावा किंवा क्र. ०४०-६७१६२२२२ ह्या फोन क्रमांकावर; टोल फ्री क्रमांक १८००-३०९-४००१ वर संपर्क साधावा.

> एन्टरटेन्मेन्ट नेटवर्क (इन्डिया) लि. करीत मेहल शाह

ठिकाण: मंबई दिनांक: १० मे, २०२३ ई व्ही पी - अनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव (एफसीएस क्र. - एफ५८३९)



संजीव भट्ट यांची याचिका फेटाळली

पीटीआय, नवी दिल्ली

१९९० सालच्या एका कोठडी

मृत्यू प्रकरणात आपल्याला दोषी

ठरवण्याच्या गुजरात उच्च

न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध

केलेल्या अपिलाच्या पुष्ट्यर्थ

अतिरिक्त पुरावा दाखल करू

द्यावा, यासाठी बडतर्फ आयपीएस

अधिकारी संजीव भट्ट यांनी केलेली

याचिका सर्वोच्च न्यायालयाने

यांना या प्रकरणाची सुनावणी

करण्यास मनाई करावी यासाठी भट्ट

यांनी केलेली याचिकाही

न्यायालयाने अमान्य केली. उच्च

न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्या.

शहा यांनी याच एफआयआरशी

संबंधित याचिकेवर सुनावणी

करताना आपल्या अशिलावर

टीका केली होती. त्यामुळे ते

पक्षपात करू शकतात अशी

असल्याचा युक्तिवाद त्यांच्या

विकलांनी मंगळवारी केला होता.

साधार

भीती

स्थळ : रायपूर

यापूर्वी, न्या. एम.आर. शहा

बुधवारी फेटाळून लावली.

मनोरमा इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन : एल१५१४२एमएच२००५पीएलसी२४३६८७ **नोंदणीकृत कार्यालय :** ऑफिस नं. ४०३, चौथा मजला, मिडास, सहार प्लाझा, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पू.), मुंबई-४०० ०५९. ई-मेल: cs@manoramagroup.co.in वेबसाइट: www.manoramagroup.co.in टेलि. क्र.: ०२२-२२६२२२९९

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरिता लेखापरीक्षित स्वतंत्र वित्तीय निष्कर्षांचा उतारा

			संपलेली तिमाही	संपलेले वर्ष		
अ. क्र.	तपशील	३१.०३.२०२३			३१.०३.२०२३	
		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनाकडील एकूण महसूल	१०,१७४.२९	९,५३७.५१	७,७६४.३४	३५,०८०.२३	२७,९११.८९
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम्सपूर्वी)	१,४१३.७५	१,०९६.३७	९४९.६४	४,३०६.०१	३,३५१.४०
	करापूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम्सनंतर)	१,४१३.७५	१,०९६.३७	९४९.६४	४,३०६.०१	३,३५१.४०
	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम्सनंतर)	९९९.७१	७१६.४४	६८२.४४	२,९७७.५५	२,४१४.५०
4	कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न [कालावधीकरिता समाविष्ट नफा/(तोटा) (करानंतर) आणि अन्य व्यापक उत्पन्न (करानंतर)]	५.३७	-0.84	-७.१४	४.९२	-0.50
ξ	समन्याय भागभांडवल	१,१९१.९८	१,१९१.९८	१,१९१.९८	१,१९१.९८	१,१९१.९८
9	राखीव (पुनर्मूल्यन राखीव वगळता) मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार					२५,६३३.६४
7	प्रति भाग कमाई (प्रत्येकी रु. १०/-ची) (चालू व खंडित प्रवर्तनाकरिता)	_				
	१. मूलभूत	۷.३९	६.०१	4.20	२४.९८	२०.७६
	२. सौम्य केलेले	۷,३۷	६.०१	4.20	२४.९७	२०.७६

वरील उतारा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्ट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे फाइल केलेल्या ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरीक्षित स्वतंत्र वित्तीय निष्कर्षांचा सविस्तर प्रारूप उतारा आहे

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर म्हणजेच www.nseindia.com व बीएसईच्या वेबसाइटवर म्हणजेच www.bseindia.com आणि www.manoramagroup.co.in या कंपनीच्या वेबसाइटव

मनोरमा इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

गौतम कुमार पाल



CIN: U65910KL1998PLC012154

आपल्याला

MUTHOOTTU MINI FINANCIERS LIMITED

Registered Office: 65/623-K, Muthoottu Royal Towers, Kaloor,

Kochi, Kerala - 682017

GSTIN: 33AABCM5994M1ZY

GOLD AUCTION NOTICE याद्वारा सर्व संबंधितांना माहितीकरिता सूचना देण्यात येते की, विशेषकरून ऋणको. ज्यांनी शाखांमध्ये गोल्ड लोन नंबर्सद्वारा त्यांचे दागिने तारणगहाण ठेवले होते. ज्याचा तपशील याखाली देण्यात आला आहे.

२९.०५.२०२३ रोजी स. १०.०० वा.पासून संबंधित शाखांमध्ये केले जाणार आहे. अधिसूचित तारखेदिवशी शाखा लिलावाचे आयोजन करण्यास असमर्थ ठरल्यास, सदर लिलावाचे आयोजन थकीत रकमेच्या वसुलीकरिता बोर्डद्वार मान्यताप्राप्त लिलावकारांच्या उपस्थितीत खालील तारखांदिवशी संबंधित जिल्हा लिलाव केंद्राकडे जाहीर लिलाव/ ई-लिलावाद्वारा करण्यात येणार आहे. जर लिलाव प्रक्रिया या निर्धारित वेळेनुसार पूर्ण होऊ न शकल्यास, सदर लिलावार आयोजन काणताही पुढील सूचना न देता नेतरच्या तारखादिवशी करण्यात येणार आहे. लिलाव तारखतील काणताही बदल असल्यास संबोधत शाखा/ लिलाव कंद्राकड प्रस्तुत करण्यात येणार आहे.

MUMBAI DISTRICT AUCTION MUTHOOTTU MINI FINANCIERS LTD SHOP NO: 19, ROCK ENCLAVE CHS LRD, NEXT TO YES BANK, SAHYADRI NAGAR, CHARKOP, AUCTION DATE: 03.06.2023 KANDIVALI WEST, MUMBAI - 400067 MHR-CHARKOP: 515606379, 515606406, 515606531, 515606539, 515606560, 515606827, 515606830, 515606831, 515606833, 515606834, 515606835, 515606836. MHR-GOREGAON: 8121, 8155, 8180, 8186,

8204, 8252, 8268, 8318, 8483, 8535, 8584, 8593, 8604, 8610, 8674. अधिक माहिती, शर्ती व अटी आणि लिलावात सहभागी होण्यास नोंदणीकृत करून घेण्याकरिता स्वारस्य असलेले खरेदीदार mail id : auction@muthoottumini.com यावरून 'मुथूटू मिनी फायनान्सिअर्स लिमिटेड'च्या ऑक्शन

नोंदः १. बोलीदारांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सहभागाकरिता कंपनीच्या खात्यात रु. २०००००/-च्या इरठेसह ओळखपत्र/ अधिकृतता/ पॅन कार्ड नं./ जीएसटी प्रमाणपत्र सादर करावे २. यशस्वी बोलीदारांनी आरटीजीएसद्वारा संपर्ण रकमेचे स्थानांतरण केले पाहिजे.

Place: Kaloor,

Date: 11/05/2023.

Authorised Officer, Muthoottu Mini Financiers Ltd

www.Larsentoubro.com



LARSEN & TOUBRO LIMITED

Registered Office: L&T House, Ballard Estate, Mumbai 400 001 CIN: L99999MH1946PLC004768

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS **FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2023**

₹ Crore

			Quarter ended	Year ended			
	Particulars	Particulars March 31, 2023 [Reviewed] [Note (iv)]		March 31, 2022 [Reviewed] [Note (iv)]	March 31, 2023 [Audited]	March 31, 2022 [Audited]	
1	Revenue from operations	58335.15	46389.72	52850.67	183340.70	156521.23	
2	Profit before exceptional items and tax	5907.36	4200.44	5557.81	16973.04	14398.04	
3	Profit before tax	5907.36	4336.43	5557.81	17109.03	14494.97	
4	Net profit after tax and share in profit/(loss) of joint ventures/associates	4458.58	3058.46	4138.47	12530.62	10419.24	
5	Net profit after tax attributable to owners of the Company	3986.78	2552.92	3620.69	10470.72	8669.33	
6	Total comprehensive income attributable to owners of the Company	4339.36	2967.16	3646.59	9715.98	8998.71	
7	Paid-up equity share capital (face value of share: ₹ 2 each)	281.10	281.07	281.01	281.10	281.01	
8	Other equity attributable to owners of the Company				89044.85	82126.65	
9	Earnings per share (EPS) (not annualised): (a) Basic EPS (₹)	28.37	18.17	25.77	74.51	61.71	
	(b) Diluted EPS (₹)	28.35	18.15	25.75	74.45	61.65	

Notes:

(i) The Company reports its consolidated financial results on a quarterly basis. The standalone financial results are available on the Company's website viz. www.larsentoubro.com and on the websites of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com). The specified items of the standalone financial results of the Company for the guarter and year ended March 31, 2023 are given below:

₹ Crore

Particulars			Quarter ended	Year ended		
		March 31, 2023 [Reviewed] [Note (iv)]	December 31, 2022 [Reviewed]	March 31, 2022 [Reviewed] [Note (iv)]	March 31, 2023 [Audited]	March 31, 2022 [Audited]
a)	Revenue from operations	36734.13	27785.41	37439.22	110500.98	101000.41
b)	Profit before exceptional items and tax	3712.87	2306.94	3823.72	9832.70	9741.41
c)	Profit before tax	3712.87	2306.94	3823.72	9832.70	10008.70
d)	Net profit after tax	3002.85	1825.44	2901.15	7848.97	7879.45

- (ii) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges. The quarterly financial results in the detailed format are available on the Company's website viz. www.larsentoubro.com and on the websites of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).
- (iii) The Board of Directors recommended a final dividend of ₹24 per equity share of face value of ₹2 each.
- (iv) Figures for the quarter ended March 31, 2023 and March 31, 2022 represent the difference between audited figures for the financial year and the limited reviewed figures for the nine months period ended December 31, 2022 and December 31, 2021 respectively.

(vi) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 10, 2023.

(v) Figures for the previous periods have been regrouped/reclassified to conform to the classification of the current periods.

for LARSEN & TOUBRO LIMITED

Chief Executive Officer & Managing Director

S. N. SUBRAHMANYAN





























